

— श्रपि 1) eintreten unter oder in, eingehen; theilhaftig werden, erleiden; mit dem acc.: वैष्णव वाती शिष्मामतीरपीत्य R.V. 2, 43, 2. न यो मातारूपव्येति धात्वेति 10, 113, 1. प्रियमव्येति पार्थः 1, 162, 2. 2, 3, 9. 7, 47, 3. श्रप्ते: प्रियं पाद्या अपीतम् VS. 2, 17. श्रप्ते: प्रियं पाद्या अपीक्षि 8, 50. AV. 2, 34, 2. श्रुच्युः प्रुचिमपि यत्ति लोकम् 4, 34, 2. स्वा योनिमपीतम् 10, 5, 23. देवा श्रुच्युः प्रयत्नः 10, 6. AIT. Br. 2, 10, 44. Bṛ. Br. आ. UP. 4, 1, 2. TAITT. UP. 2, 8. तेन धीरा श्रिपत्तिं ब्रह्मावदः स्वर्गं लोकम् Bṛ. Br. आ. UP. 4, 4, 8. य एतादिङ्ग-मृतास्ते भवत्यथेते दुःखमेवापियति Bṛ. Br. आ. UP. 4, 4, 14 (= QVETĀCV. UP. 3, 10). जरामत्युं ते पुनरवापियति MUND. UP. 1, 2, 7. — 2) in Verbindung treten, sich vereinigen; sich ergieissen (von Flüssen); sich in Etwas auflösen; mit dem acc.: अन्या वामन्यामव्येति R.V. 3, 33, 2. पञ्च नद्यः सरस्वतीमिपि यत्ति सम्मेतातः VS. 34, 11. या: काशेष्टवस्ताः सर्वा श्रिपिष्ठाम-मायियति AIT. Br. 3, 40. श्रात्मैव तदात्मानमव्येति CAT. Br. 6, 6, 2, 13. पदा वै पुरुषः स्वपरित्तं प्राणं तर्हि वागप्येति 10, 3, 2, 6, 8. 4, 5, 1. 12, 3, 5, 11. पत्रास्य पुरुषस्य मृतस्याग्निं वागप्येति Bṛ. Br. आ. UP. 3, 2, 13. स्वमपीतो भवति तस्मादेवं स्वपितोत्याचन्तते (etym. Spiel.) KHAÑD. UP. 4, 4, 14. CAT. Br. 10, 3, 2, 14. श्रवीनद् (श्रव्म) श्रियत्वयत्ततः TAITT. UP. 2, 2. — 3) hingehen in die andere Welt, sterben: मा लो तपत्प्रिय श्रात्मापियतम् R.V. 1, 162, 20. — Vgl. श्रपीति, श्रप्यते.

— अभि॑ 1) herankommen, sich einstellen: अपान्यदत्यप्यन्यदत् R.V.
1,123,7. ४,२,४०. प्रेस्थर्माण्डि॒ १,८०,३. वना॒ वृश्चिता॒ अभि॒ विद्विरेपन्॒ १०,
१,१२३,७. ४,२,४०. प्रेस्थर्माण्डि॒ १,८०,३. वना॒ वृश्चिता॒ अभि॒ विद्विरेपन्॒ १०,
२८,८. AV. १,२३,४. ४,१३,१,१०. शार्दूलो॒ अभिमुखो॒ उम्येति॒ N. १२,२२. Siv. ६,
४. अस्माननुमितो॒ उम्येति॒ BHATT. ७, ८४. zugehen auf; aufsuchen; los-
gehen auf; mit dem acc.: वृषेष॑ पत्तीर्मयेति॒ रोकृत् R.V. १,१४०,६. कृ-
ति॒ शत्रुमनीत्ये॒ १,५५,४. १६,२२. १०१,१६. अभि॑ या॒ वाममेति॒ १०,६३,१६,८३,
३. AV. ५,१,५,४,२. ७,४६,३. १०,७,४,६. तामौषैशौर्मधिभिः॒ पश्चात्प्राचो॒ विप-
द्वामाना॒ अभीयुः॒ sie machten sich daran dieselbe mit rindsledernen Riemen
von hinten nach vorn (messend) zu vertheilen CAT. Br. १, २, ५, २, ६, ६, २,
१. अभीयाप — विक्रम्य प्रयसो॒ कृतिष्॒ R. ५, ४१, ३३. अस्तमयेति॒ सविता॒
die Sonne neigt sich zum Untergange MBh. १, १७९७. सकाशम्॒ oder समी-
यम्॒ in Jndes Nähe, zu Jmd kommen PANKAT. ४६, ४. २००, २. IV, २१. st. कृ-
त्यकापार्थे॒ ४६, १० ist vielleicht॒ पार्षद्यम्॒ zu lesen. med.: ते॒ उम्रुरा॒ वज्रमृद्य-
त्य॒ देवान्यम्यायेति॒ gingen auf die Götter los TS. ६, ४, ६, १. — २) entlang
gehen, nachgehen: अपरा॒ पूर्वामयेति॒ पश्चात् R.V. १,१२४,११. १,८९, १. १०,३,
३, ११७, ८. AV. १, ११७, ८. १, ११७, ८. प्रृथं॒ कीनिषा॒ अभि॒ यदु॒ वाहै॒: R.V. ४, ३७, ८. CAT. Br.
१२, ४, ४, २, ३. लष्टा॒ नक्त्रमयेति॒ चित्राम्॒ TAITT. Br. ३, १, १, १२, १३. नासा-
मयेति॒ तिलप्रसूतवटवीम्॒ geht den Weg entlang, d. i. gleicht Git. १०, १४.
मृघैनं॒ पृष्ठतो॒ उम्येति॒ R. १, १९, २३. — ३) hereintreten, eingehen in, sich
vereinigen mit, übergehen zu: वनम्॒ — अ॒यै॒ केन॒ हेतुना॒ BHATT. ३, ६७.
अवाङ्गुरकमयेति॒ M. ४, ७५. ब्रह्म परमयेति॒ वाकुनः॒ ख्यूर्तिमान॒ २, ८२, ६,
७९, १२, १२५. पञ्च॒ भूतानि॒ २२, १८. मारुतं॒ पुरुषं॒ च॒ गुरुं॒ पावकमेव॒ च॒। च-
तुरुरा॒ ब्रतिनो॒ उम्येति॒ ब्राह्मं॒ तेऽव॒ क्वकीर्णिनः॒ ११, १२१. — ४) treffen, erreichen:
दिव्या॒ आयो॒ अभि॒ यदेनमायेन् R.V. ७, १०३, २. स॒ तेषां॒ (व्यसनानां॒) पा-
रमयेति॒ PANKAT. II, ६. ते॒ नयनविशये॒ यावद्येति॒ भानुः॒ MECH. ३३. med.:
अ॒यैनं॒ वज्रा॒ आयाः॒ स्फूर्षमृष्टिरायत् R.V. १, ८०, १२. AV. ४, २४, ६. — ५) zu
Jmd (acc.) gelangen, zu Theil werden: नाविविदिषुमयेति॒ संगत्॒ BHATT.
७, ११. — ६) zu Etwas (acc.) gelangen, erlungen, gerathen in: देवान्यम्ये-
ष्टमयेति॒ द्विक्षेमा॒ मानयो॒ तनम्॒ MBh. १४, ५६२. कर्त्य॑ संसिद्धिमयेति॒ PANKAT.

KAT. I, 140. शीवन् यदि ते अयेति प्रकृण्ण मृगसत्तमः R. 3, 49, 28. मोदमन्ये-
ति चेत्: DBÚRTAS. 93, 12. पीडामन्येतुम् MBH. 3, 8575. व्यसने शोकेव च
PANKAT. I, 132. — Vgl. श्रमिति f. g., श्रग्य. — intens. *anflehen*: श्रमि वा
देव सवितरीशानं वार्याणाम्। सदौवभ्यागमीमहे RV. 1, 24, 3.

- समानि 1) *herankommen, nahen, sich einstellen*: सं त्वा धर्मन्वद्यैतु
पायः सं रथिः R.V. 6, 13, 12. आवां कृतुं सम्येति भरतः R. 2, 97, 18. पोऽना-
हृतः सम्येति PĀNKAT.I, 98. 36, 17. 81, 23. 104, 20. अकृते ऽप्युग्रे पुंसा-
मन्यवन्मकृतं फलम् । श्रुभासुरं सम्येति विधिना संनियोजितम् ॥ II, 78.
- 2) *folgen*: सतीव येषित्प्रकृतिः सुनिश्चला पुमांसम्येति भवतेरघापि

— श्व 1) *weggehen, sich entfernen; hingehen zu* (mit dem acc.): श्वप्-
दृष्टुर्हृषिष्व.व स्तिन्द्यम् RV. 5,37,2. श्वैतभ्यम् 49,5. श्वं त्रानेना नमसा तुर्
इयाम् 7,86,4. गौरै तप्पेत्वयेतिराणम् 8,4,3. कन्याऽन्नारवायती (Padap.:
श्वयती) 80,1. AV. 1,11,4. *abgehen:* सक्षात्रैहि ब्राह्मणा IV. 5,78,8.
— 2) *herabkommen auf, sich stürzen auf:* वयश्च मृच्य श्रावे पत्ति त्वा
मर्तमनुयतं वधस्तैः RV. 5,41,13. श्वायत्रा पूर्णाणाः AV. 11,12,8. श्वयतोः
सम्वदत् दिव शोष्यत्सपर्ह VS. 12,91 (Kāṇva). — 3) *schauen auf, be-
trachten:* श्वक्तामिव स्त्रातः प्राचिरप्राचिरामिव प्रबुद्ध इव सुषम् । बढमिव
स्वैरगतिर्बन्नमिकु मुखमङ्गलमवैमि || Cāk. 108. श्वैत्राण दशास्यस्य निर्व-
त्तमिव BHATT. 7,33. इत्यवैमि so meine ich VIKR. 8,18. *begreifen, verste-
hen, kennen, kennen lernen, erfahren:* श्वैमि चाहम् MBh. 3,2329. एत-
त्स्वं मम नवैति चेतः 235. न चावैष प्रयोजनम् 12694. यदि वावैष ते
द्वितीयम् R. 4,14,24. श्वैमि ते तस्या सोर्द्यन्तिकम् Cāk. 53,10. KUMĀRAS. 3,
13. BHATT. 5,87. श्वैहि तपसो वर्लं मम PRAB. 24,10. KATHĀS. 17,26. भवा-
नपीदम् — श्वैति — पत् *weiss, dass* RAGH. 2,56. *Etwas als Etwas erkennen;*
wissen, erfahren, dass; mit dem acc. des obj. und praed.: श्रियो मी मध्यमं
पुत्रं दनु नामा च दानवम् । इन्द्रकापादिदं द्वयं प्राप्तवत्मवेहि च || R. 3,73,
24. प्राप्तमुयोगकालं च नावैष 4,32,15. 3,4,22. Cāk. 79,163. RAGH. 1,
71, 2,35. 3,63. KATHĀS. 13,110. 15,112. das praed. im nom. mit folg.
इति so: मृग्या: परिभ्रो व्याघ्रामित्यवेहि लया कृतम् RAGH. 12,37. —
partic. श्वैत 1) *abgelaufen:* एको मासः संत्वसुरस्यानवेतः स्थापृ TS. 2,6
2,5. — 2) *erlangt —, erhalten habend:* तदवेतः P. 5,1,134. = तप्त्राम
Sch. गार्गिकामवेतः ebend. mit *Etwas* (einem Suffix) verbunden P. 6,4
93, Vārt. — Vgl. श्वाय. — intens. *abbitten, versöhnen:* श्वं ते देहे
वरणा नमेभिर्गते पश्येत्तिमिके RV. 1,24,14.

— ग्रन्थव् 1) *nachgehen, zugehen auf; mit dem acc.* CAT. BR. 3, 3, 4.
 15. तथैयो नियानं नान्ववायन् ५, ३, १५. ६, ३, १, ५. मक्षाद्विमिव वै क्रुदाद-
 लीयानन्ववेत्यानुत्स्वादास्यानात् ११, ५, ८. ९, १, १, ३३. ३, ७. — 2) *anheim-
 fallen, verfallen: नेत्यपामाने निर्वितिमन्ववायाम* CAT. BR. 7, 2, १, १३. *नेत्या-
 पामानं मृत्युमन्ववायानि* १४, ४, १, ११ (= BH. AR. UP. १, ३, १०). *पितॄलोकं वा
 द्वे इन्द्रियस्ति* १२, ४, १८. — Vgl. ग्रन्थवाय, ग्रन्थवायन्.

— श्रव्यत 1) *hinabgehen, hinabsteigen*, bes. in das Bad: श्रव्यमृग्य-
वैति AIT. BR. 1, 3. श्रप्तः ÇAT. BR. 3, 2, 2, 27. 8, 5, 10. 2, 5, 2, 43. 5, 3, 4, 4. 6.
KÄTJ. CR. 5, 5, 30. 6, 10, 3. — 2) *Einsehen haben, sich herablassen*: ततो
श्रव्यवैष्यति ततो रातमनसं श्रालभाष भविष्यति ÇAT. BR. 3, 7, 3, 4. 4, 2.
1, 16. 3, 4, 14. — 3) *wahrnehmen*: तदृष्टयो पश्ववास्क्यं यवाग्नु ते श्रप्त्य-
न्पेऽडाश्चैत TS. 2, 6, 2, 2. — Vgl. श्रव्यायन.

— सम्यव 1) *zusammengehen, sich ansammeln*: पशाद् वा आलम्न-